

APOLLO FINVEST (INDIA) LTD.

CIN: L51900MH1985PLC036991
REGISTERED OFFICE:
Unit No. 803, Morya Blue Moon,
Veera Desai Industrial Estate, Andheri West,
Mumbai, Maharashtra 400053
Email: info@apollofinvest.com
Contact No. 022-62231667 / 68

September 6, 2019

To
The Bombay Stock Exchange Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001

Scrip Code: 512437

Name: Apollo Finvest (India) Limited

Sub: Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015

As per Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, please find attached herewith copy of the published Newspaper cutting of the notice of the Meeting of the Board of Directors scheduled to be held on Wednesday, 11th September, 2019.

Kindly take the same on records.

Thanking You

Yours Faithfully,

For Apollo Finvest (India) Limited

Mikhil Innani Managing Director DIN: 02710749

Place: Mumbai

Encl: As above





PUBLIC NOTICE

SHREE PRAKASH KALUMAL KOOKANI a Bonafide member of the Devendra Apartment Co-operative Society Ltd. having address at Rokadia Lane, S.V.P. Road, Borivali (West) Mumbai- 400062. and holding Flat No. A-201 on the Second floor in the building of the society, died on 19/05/2019 without making any nomination as required under the Bye-laws of the society.

The society hereby invites claims of objections from the heir/ heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice. with certified true copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall transfer the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in the joint names of Mrs. Manisha Chaitanya Meghnani and Mrs. Chetna Sameer Khanna, whose claim has been received by the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society.

For & on behalf of Devendra Co-operative Society Ltd.

Hon. Secretary Place: Mumbai Date: 05/09/2019

अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड

साआपस्य कराराज्यस्य राज्यस्य कार्यास्य कार्यास्य कार्यास्य कार्यास्य कार्यास्य मार्ग, एस.टी.रोड, नोंदणीकृत कार्यास्य इंस्टर्ग कोर्ट, युनिट क्र.२९२, २०००, रुविट क्र.२९२, व्ही.एन.पुग्व मार्ग, एस.टी.रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१. दूर.:९१-२२-२५२९११४९/५० फॅक्सर: ९१-२२-२५२९११४७ वेबसाईट: www.aicltd.in ई-मेल: contact@aicltd.in

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

रजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता हॉटेल स्टार्स परेड, लोअर हॉल, स्वामी जयरामदार इमारत, बसंत पार्कजवळ, चेंबूर, मुंबई-४०००७१ येथे सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी स.१०.३०व **अगरवाल इंडस्टियल कॉर्पोरेशन लिमिटेड**ची (कंपनी) २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) होण आहे. सदर सचनेसह प्रॉक्सी नमना, उपस्थिती पावती सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिट सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने पाठविण्यात आले आहे, विनंती केल्यास त्याची हार्ड कॉर्प दिली जाईल. इतरांना त्यांच्या नोंद पत्यावर विहित पध्दतीने वास्तविक प्रती पाठविण्यात आली आहे. वास्तविव वितरण तसेच ई-मेल पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने ५ सप्टेंबर, २०१९ रोजी पूर्ण केली आहे. हे कंपनीच्य www.aicltd.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएर च्या www.cdslindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनी कायदा २०१३च्या कलम १०. महवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेर्ब लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएम सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी भागधारकांना एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य . ठेकाणाहन मत देण्यासाठी (रिमोट ई–वोटिंग) सीडीएसएलद्वारा तरतूद करण्यात आलेल्या विद्युत मतदान प्रणालीने सुविधा दिलेली आहे आणि अशा मतदानाने व्यवसायावर विमर्श केले जाईल. रिमोट ई-वोटिंग योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मंडळाने **श्री.पी.एम.वाला,** कार्यरत कंपनी सचिव फसीएस-५१९३, सीपी-४२३७) यांची नियक्ती केली आहे.

1	
रिमोट ई-वोटिंग प्रारंभ वार, दिनांक व वेळ	शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ (स.९.०० भाप्रवे)
रिमोट ई-वोटिंग समाप्ती वार, दिनांक व वेळ	रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ (सायं.५.०० भाप्रवे)
सदस्यांना त्यांचे मतदान अधिकार निश्चिती	सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९
साठी करण्यात आलेली नोंद दिनांक	

कोणा व्यक्तिने एजीएमच्या सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित दिनांक २३ सप्टेंबर, २०१९ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर किंवा ankit 4321@yahoo.com वर विनंती पाठवून किंवा रिमोट ई–वोटिंगकरिता एजीएम सूचनेत नमूद रिमोट ई–वोटिंग सूचनांचे पालन करून लॉगइ आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

रविवा, २९ सप्टेंबर, २०१९ (सायं.५.०० भाप्रवे) नंतर रिमोट ई-वोटिंग बंद करण्यात येईल व मान्य अस नाही. सदस्याने ठरावावर दिलेले मत पुढे बदलता येणार नाही.

तदानपत्रिकेने मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएमच्या पूर्व रिमोट ई-वोटिंगने ज्या सदस्यांनी मतदान केलेले नाही त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल आणि मत देता येईल. एजीएमच्या पूर्वी रिमोट ई-वोटिंगने ज्या सदस्यांनी मतदान केलेले आहे त्यांना एजीएममध् उपस्थित राहता येईल परंतू एजीएममध्ये पुन्हा मतदान करता येणार नाही.

एजीएममध्ये विमर्शीत करण्यात येणाऱ्या व्यवसायाबाबतचे दस्तावेज हे कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात . . . एजीएमच्या तारखेपर्यंत रविवार वगळून सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते सायं.६.०० दरम्यान

रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया एजीएम सूचनेत नमूद आहेत. रिमोट ई–वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनं फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा आणि www.evotingindia.com च्य डाउनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्के **श्री.राकेश दळवी,** व्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, पत्ताः ए विंग, २५वा मजला, मौथॉन फ्युचरेक्स. मफतलाल मिल्स कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ येथे करावा किंवा ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com किंवा दूर.: १८००-२००-५५३३. ई-वोटिंग प्रक्रियेकरित तुम्ही www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरिता फ्रिकेन्टर्ल

नदस्यास सभेत उपस्थित राहून मत देण्याचा अधिकार आहे तसेच व्यक्तिश: किंवा प्रॉक्सीद्वारे/अधिकृत प्रतिनिधीमार्फत मत देता येईल त्याकरिता सर्व प्रॉक्सी प्रपत्र विहित नमुन्यात/अधिकृतरित्या सभेत उपस्थित राहून मत देणाऱ्या व्यक्तीद्वारे स्वाक्षरी करून सभेपूर्वी ४८ तास आगोदर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया

कंपनी कायदा २०९३ च्या कलम ९९ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा/लाभांश घोषणेनिमित्त २४ सप्टेंबर. २०१९ ते ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तां पस्तक बंद ठेवण्यात येतील.

गोषित करण्यात आलेल्या मतदानाचा निकाल तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या www.aicltd.ir वेबसाईटवर व सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर अध्यक्ष किंवा त्यांच्याद्वारे लेखी अधिकृत व्यक्तीद्वारे निकाल घोषित केल्यानंतर त्वरीत प्रसिध्द केले जाईल. निकाल कंपनीचे शेअर्स जेथे सूचिब^{ष्}द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजकडे कळविले जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्व अगरवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

दिनांक: ०५.०९.२०१९

लुसिंडा डिसोझ



ORBIT EXPORTS LIMITED

Corporate Identity Number (CIN): L40300MH1983PLC030872 Registered and Corporate Office: 122, Mistry Bhavan, 2nd Floor, Dinshaw Wachha Road,

Churchgate, Mumbai – 400 020, Maharashtra, India. Tel.: +91 22 6625 6262 | Fax.: +91 22 2282 2031 | Email: investors@orbitexports.com | Website: www.orbitexports.com

Contact Person: Mrs. Neha Poddar, Company Secretary & Compliance Officer

POST BUY-BACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS/ BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF ORBIT EXPORTS LIMITED

This Public Announcement ("Post Buy-back Public Announcement") is released in compliance with the provisions of Regulation 24(vi) of the Securities and Exchange Board of India (Buy-back of Securities) Regulations, 2018 as amended ("Buyback Regulations"). This Post Buy-back Public Announcement should be read in conjunction with the public announcement dated March 19, 2019 published on March 20, 2019 ("Public Announcement"). The terms used but not defined in this Post Buy-back Public Announcement shall have the same meaning as assigned in the Public Announcement.

1. THE BUY-BACK

- 1.1. The Board of Directors of Orbit Exports Limited (hereinafter referred to as the "Board"), at its meeting held on Monday, March 18, 2019 ("Board Meeting") has, pursuant to the provisions of Article 8.2 of Articles of Association of the Company and Sections 68 69 and 70 and all other applicable provisions of the Companies Act 2013 ("Act") and applicable rules made thereunder and in compliance with the Buy-back Regulations and subject to such other approvals, permissions and sanctions as may be necessary, approved the Buy-back of fully paid up equity shares by the Company having face value of ₹10 each ("Equity Share(s)") from open market through stock exchanges prescribed under the Buy-back Regulations, for an amount not exceeding ₹10,00,00,000 (Rupees Ten Crore Only) excluding transaction costs viz. fees, brokerage, applicable taxes such as securities transaction tax, goods and services tax, stamp duty, etc. ("Transaction Costs") ("Maximum Buy-back Size") at a price not exceeding ₹130 (Rupees One Hundred and Thirty Only) per Equity Share ("Maximum Buy-back Price") payable in cash.
- 1.2. The Buy-back commenced on Friday, March 29, 2019 and closed on Wednesday, September 4, 2019.
- 1.3. Till the date of closure of the Buy-back, the Company has bought back 8,74,791 Equity Shares at an average price of ₹114.23 per Equity Share for an aggregate consideration of ₹9,99,24,123.60 (Rupees Nine Crore Ninety Nine Lakhs Twenty Four Thousand One Hundred and Twenty Three and Paise Sixty Only) excluding Transaction Costs which represents 99.92 % of the Maximum Buy-back Size.
- 1.4. Since the Company had utilized 99.92% of the Maximum Buy-back Size till September 04, 2019, the Company has decided to close the Buy-back Offer on September 04, 2019 and the intimation of closure of the Buy-back was issued to the stock exchanges on September 04, 2019.

2. DETAILS OF BUY-BACK

- 2.1. 8,74,791 Equity Shares (representing 3.10% of pre Buy-back paid equity share capital of the Company) were bought back under the Buy-back at an average price of ₹114.23 per Equity Share. The price at which the Equity Shares were bought back was dependent on the price quoted on the Stock Exchanges. The highest price at which the Equity Shares were bought back was ₹120.00 per Equity Share while the lowest price was ₹97.05 per Equity Share. These prices are based on contract notes issued by Sunlight Broking LLP ("Company's Broker") and exclude Transaction Costs.
- 2.2. The total amount utilized in the Buy-back is ₹9,99,24,123.60 (Rupees Nine Crore Ninety Nine Lakhs Twenty Four Thousand One Hundred and Twenty Three and Paise Sixty Only) excluding the Transaction Costs which represents 99.92 % of the Maximum Buy-back Size.
- 2.3. The pay-out formalities shall be completed as per settlement mechanism with the Stock Exchanges. The Company has extinguished 4,43,218 Equity Shares till date and the Company is in the process of extinguishing the remaining 4,31,573 Equity Shares bought back.
- 2.4. All Equity Shares bought back were in the demat segment from the Stock Exchanges. No physical shares were accepted or bought back in the Buy-back. As the Buy-back was done from the open market through the Stock Exchanges, the identity of shareholders from whom Equity Shares exceeding one per cent of the total Equity Shares was bought in the Buy-back is not known.
- 3. CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN
- 3.1. The Pre and Post Buy-back Capital structure of the Company is as under:

Sr. No.	Particulars	Pre Buy-back as on the date of Public Announcement		Post Buy-back (#)		
NO.		No. of Shares	Amount (₹ in lakhs)	No. of Shares	Amount (₹ in lakhs)	
1	Authorized Share	3,50,00,000 Equity	3.500.00	3,50,00,000 Equity	3,500.00	
<u>'</u>	Capital	Shares of ₹10 each	3,300.00	Shares of ₹10 each		
2	Issued, Subscribed	2,82,57,856 Equity	2.825.79	2,73,83,065 Equity	2.738.31	
	and Paid-up Capital	Shares of ₹10 each	2,023.79	Shares of ₹10 each	2,730.31	

(*) assuming the extinguishment of all the Equity Shares bought back under the Buy-back

3.2. The shareholding pattern of the Company, pre and post Buy-back, is as under:					
Particulars	Pre Buy-back as on the date of Public Announcement		Post Buy-back (#)		
ranticulais	No. of Equity Shares	% of the equity share capital	No. of Equity Shares	% of the equity share capital	
Promoter and Promoter Group	1,76,89,283	62.60	1,76,89,283	64.60	
Foreign Investors (including Non Resident Indians, FIIs, FPIs and Foreign Mutual Funds)	10,12,745	3.58			
Financial Institutions/ Banks/ Mutual Funds promoted by Banks/ Institutions	1,543	0.01	96,93,782 35.40		
Other (public, public bodies corporate etc.)	95,54,285	33.81		i	
Total	2,82,57,856	100.00	2,73,83,065	100.00	

(*) assuming the extinguishment of all the Equity Shares bought back under the Buy-back

4. MANAGER TO THE BUY-BACK

VIVRO FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED

607, 608 Marathon Icon, Opp. Peninsula Corporate Park, Off Ganpatrao Kadam Marg, Veer Santaji Lane, Lower Parel, Mumbai-400 013, Maharashtra, India

Tel: .: +91 22 6666 8040/41/42 | Fax: +91 22 6666 8047 | Email: investors@vivro.net

Website: www.vivro.net | Contact Person(s): Mr. Harish Patel / Mr. Yogesh Malpani Validity: Permanent | CIN: U67120GJ1996PTC029182 | SEBI Registration Number: INM000010122

.Place: Mumbai

5. DIRECTOR'S RESPONSIBILITY As per Regulation 24(i)(a) of the Buy-back Regulations, the Board of Directors of the Company accepts full responsibility for the information contained in this Post Buy-back Public Announcement and confirms that such document contains true,

factual and material information and does not contain any misleading information. For and on behalf of the Board of Directors of Orbit Exports Limited

Sd/-Sd/-Sd/-Pankai Seth Anisha Seth Neha Poddar Date: Sept. 05, 2019 Chairman and Managing Director Whole Time Director Company Secretary & Compliance Officer (Membership Number: A28326) DIN: 00027554 DIN: 00027611

PAZEL INTERNATIONAL LIMITED

(FORMERLY KNOWN AS RUTRON INTERNATIONAL LIMITED) Reg. Office: 223, 2nd Floor, Natraj Market, S. V. Road, Malad (W), Mumbai - 400 064, Maharashtra, India

Phone: 022-2844 9591 | Email: rutron1980@gmail.com CIN: L60200MH1980PLC022303 | Website: www.pazelinternational.com

NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING. **BOOK CLOSURE & E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of Pazel International Limited (Formerly Known as Rutron International Limited) will be held on Friday, 27th September, 2019 at 10.00 a.m. at Jade Banquet, Ground Floor, Pradnya Society, Near MHB Ground, New MHB Colony, Ashtavinayak Nagar, Borivali West, Mumbai - 400 091, Maharashtra, India.

The copy of the Annual Report 2018-19 along with Notice of the Annual General Meeting and instructions for e-voting, along with the Attendance Slip and Proxy form is being sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) for communication purpose unless any member has requested for a hard copy of the same. For members who have not registered their email address, physical copies of the Annual Report 2018-19 along with Notice of Annual General Meeting of the Company inter alia indicating the process and manner of e-voting along with Attendance Slip and Proxy Form is being sent in the physical mode. The same is available on Company's vebsite www.pazelinternational.com.

The Company has engaged with Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating e-voting. The e-voting shall begin on Tuesday, September 24, 2019 from 10.00 A.M. and ends on Thursday, September 26, 2019 at 5.00 P.M. During this period shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Saturday, September 21, 2019 may cast their vote electronically. The e-voting shall not be allowed beyond the said date and time. For e-voting instructions, member may refer to the Notice of AGM. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the membe shall not be allowed to change it subsequently. Company has also appointed M/s. Mihen Halani & Associates, Practicing Company Secretaries, as Scrutinizer for conducting voting process in a fair and transparent manner.

Members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the AGM who have not cas their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM through ballot

Further pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 21, 2019 o Friday, September 27, 2019 (both days inclusive) for the purpose of the Annual General

In case members have any queries regarding e-voting, members may refer to FAQ (Frequently Asked Questions at https://www.evotingindia.com or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

By Order of the Board For Pazel International Limited (Formerly Known as Rutron International Limited)

Place: Mumbai Date: September 4, 2019 Rushabh Ashwin Choks Managing Director

टान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड सीआयएन: एल६५९२०एमएच १९९४पीएलसी ०८०२२०

नोंदणीकृत कार्यालय: ४०३, रिजंट चेंबर्स, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दुरध्वनीः ४००१०९००, फॅक्सः ४००१०९९९ वेबसाईट:www.transwarranty.com, ई-मेलः companysecretary@transwarranty.com

२५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर व रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना सचना यादारे देण्यात येत आहे की. कंपनीची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (२५व्या एजीएम) सूचनेमध्ये विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी स.१०.३०वा. सचिवालय जिमखाना, मुंबई-४०००२१ येथे आयोजित करण्यात येत आहे.

वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता वार्षिक अहवाल व २५व्या एजीएमची सूचना, ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंदवलेले नाही अशा सभासदांन विहित पद्भतीने पाठविण्यात आलेले आहेत तसेच ज्या सभासदांनी आपले ई-मेल कंपनी/डीपीकडे नोंदवलेले असतील त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ३ सप्टेंबर, २०१९ रोजी पाठवण्यात आलेले आहेत. कंपनीच्या एजीएमनिमित्त कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स २१ सप्टेंबर, २०१९ ते २७ गप्टेंबर, २०१९ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

. . . . १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१५ चे नियम २०. सधारित केल्यानुसार तसेच सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन. २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनी, कंपनीच्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व उरावांवर एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याची सुविधा (परोक्ष -मतदान) देऊ करीत आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी त.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. २६ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.००वा. नंतर विद्युत स्वरुपाने मतदान मान्य असणार नाही. परोक्ष ई-

गला सभेमध्ये पुन्हा मत देण्याची परवानगी नसेल. ५व्या एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंग व मतदान करण्यास सदस्यांची पात्रता निश्चिती तारीख शुक्रवार २० सप्टेंबर, २०१९ आहे. एजीएम सूचना वितरणानंतर जर कोणी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि २० सप्टेंबर, २०१९ भागधारणा घेतली असल्यास त्यांनी www.transwarrantv.com व www.evoting.nsdl.com वर उपलब्ध सभेच्या सूचनेत नमुदप्रमाणे प्रक्रियेचे पालन करून युजर आवडी व पासवर्ड प्राप्त करावा किंवा evoting@nsdl.co.in rnt.helpdesk@linkintime.co.in, companysecretary@transwarranty.com वर विनंती गठवुन लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतो परंत

जीएममध्ये पोलिंग पेपरने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि जे सदस्य रिमोट ई-बोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना सभेत उपस्थित राहन पोलिंग पेपरने मतदानाचा अधिकार असेल

५व्या एजीएमची सूचना व कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.transwarranty.com गणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

–वोटिंग प्रक्रिया व पध्दतीसाठी समस्यांनी www.evoting.nsdl.com वर डाऊनलोड सेक्शनव उपलब्ध फ्रिक्केन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यू) आणि ई-वोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. जर वेद्यत स्वरुपाने मतदानाबाबत प्रश्न असल्यास कपया संपर्क **श्रीमती पळवी म्हात्रे.** सहाय्यक व्यवस्थापक. नएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, एस.बी.मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, ई-मेल: evoting@nsdl.co.in किंवा pallavid@nsdl.co.in किंवा संपर्क एध्वनी:+९१-०२२-२४९९४५४५/टोल फ्री क्र.:१८००-२२-२९९०.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये टान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेडकरिता श्रीधर एच कंपनी सचिव

ठिकाण : मंबई दिनांक: ०५.०९.२०१९



MAHAMAYA STEEL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Plot No. B/8-9, Sector C, Sarora Urla Industrial Area, Raipur 493 221 (C.G.) Ph.+91-771-4910058, Fax +91-771-4006611,2324401 E-mail: cs@mahamayagroup.in Website: www.mahamayagroup.in CIN: L27107CT1988PLC004607

NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that: The 31st Annual General Meeting of the Members of the Company will be held on Monday. 30" September, 2019 at 11.00 a.m. IST at the Registered Office of the Company at B/8-9 Sector C, Sarora Urla Industrial Area, Raipur 493 221 (C.G.), to transact the business

as set forth in the Notice of the Meeting dated 5th September, 2019. Electronic Copies of the Notice of AGM and Annual Report for the year 2018-19 hav been sent to all the members whose email IDs are registered with the Company, Depository Participant(s). The same are also available on the website of the Company at www.mahamayagroup.in. Notice of AGM and Annual Report for the year 2018-19 have been sent to all the other members at their registered address in the permitted mode. The dispatch of notice of AGM and Annual Report has been completed on 5

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cutoff date 20° September, 2019, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited from a place other than venue of the AGM ('remote e-voting') All the members are informed that:

- The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means.
- The remote e-voting shall commence on 26th September, 2019 (10.00 am IST), The remote e-voting shall end on 29th September, 2019 (5.00 pm IST),
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at th AGM is 20th September, 2019. E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 pm IST on 29th
- Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-

off date i.e. 20th September, 2019 may obtain their User ID and password for the e-voting from the Company RTA (Link Intime India Private Limited) or CDSL at

- helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote. vii. Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by CDSI beyond 5.00 pm IST on 29th September, 2019 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently, b the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM, c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again, and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial
- to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper. The Notice of AGM is available on the Company's website www.mahamayagroup.ir and also on the CDSL's website www.evotingindia.com. In case of queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under

owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled

help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Sunday, 22" September, 2019 to Monday 30" September, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM.

For, Mahamaya Steel Industries Limited

👼 🗃 🦰 🗖 🗀 L 🗖 FINVEST (INDIA) LTD

आयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१ नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र. ८०३, मोरया ब्ल्यु मून, ८वा मजला, वीरा इंडस्ट्रीयल इस्टेट,

न्यु लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटसमोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजः रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-युनिट क्र.८०३, ब्ल्यु मुन, ८वा मजला, वीरा इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटसमोर अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ येथे बुधवार, दि.११ सप्टेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळार्च सभा होणार आहे.

अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेडकरित

सही/-

मिखील इन्नानी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०२७१०७४९ बिर्ला प्रिसीशन टेक्नॉलॉजीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : बी-१५/४, एम.आय.डी.सी., वाव्हंब, औरंगाबाद-४२१ १३३ (म.रा.), दू. कर.: (०४४०) २५५४३००, फैंक्स क. (०४४०) २५५४३०२ आम्हाला भेट चा : www.birlaprecision.com, ई-मेटा info@birlaprecision.com कॉपीरेट आयडेन्टी क्र.(सीआयएन): एल२९२२०एमएच१९८६पीएलसी०४१२१४, स्क्रीप कोड (बीएसई): ५२२१०५

ाद्वारे सुचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९ रोजी द.३.००

भारत पुरान एत्यार पर का, कमान्या सानावाचा रूपा धावक स्वतावार स्वा राजवार, रेट संट्या, रेपर राज्य हु रे.ए० वा. गोपी बिल्ति मेमोरिअल स्कूल, ६८, बाळकेश्वर रोड, बाळकेश्वर, मलबार हिल, मुबई-४००००६ येथे सर्वसाधारण आणि विशेष कामाकाज पार पाडण्यासाठी संपन होईल. समेचे निमंत्रण देण्यारी सूचना समाविष्ट वितीय वर्ष २०१८-१९ चे एकत्रिकृत वार्षिक अहवाल सर्व समासदांना त्यांच्या अभिलेखीत गत्यावर, डिपॉजीटरीज∕केंपनीकडे ज्यांचे ई–मेल आयडी अभिलेखीत ऑहेत त्यांना इलेक्ट्रॉनि पध्दतीने पाठविण्यात आले आहेत. अस्ति हो आर्थाराज अन्यान्य ज्यान के पनिज्या संकेतस्थळ WWW.birlaprecision.com वसही उपलब्ध आहे. ज्या सूचना समाविष्ट एकिनेकृत वार्षिक अहवाल केपनीच्या संकेतस्थळ WWW.birlaprecision.com वसही उपलब्ध आहे. ज्या समासदाना सूचना आणि वार्षिक अहवाल मिळाले नाहीत ते कंपनीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतील किंवा त्याच्या प्रतीकरिता निवंधक आणि हस्तातरण एजन्ट (आरटीए) मे. कार्व्ही फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, कार्व्ही सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट क्र.३१ व ३२, फायनान्शीयल डिस्ट्रीक्ट, गांचीबोली, नानाक्रमगुडा, सेलीनग्रामपल्ली, हैद्राबाद-५०००३२ यांना विनती करू

नतदानाचा हक्क बजावण्याची स्विधा पुरवित आहे. सभासद सभेच्या स्थळाव्यतिरिक्त अन्या ठिकाणावरून ईलेक्ट्रॉनिक मतदा गालीचा उपयोग करून त्यांचे मतदान करू शकतील. कंपनीने कार्व्हि फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड (कार्व्ही) यांची ई-व्होटींग काराताचा उपचार करना त्याप करियाचा कर राजधारा. करनान जाएक क्षित्रक प्राप्तक हिलावड (कारक) साम इन्युक्त दुविया पुरिवाण्याचाति सिनुस्ती केली आहे. स्मोट ई-व्होटींग सुविधा बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९ रोजी (स.९.००वा. भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, २५ सप्टेंबर

२०१९ रोजी (सायं.५.००वा. भाप्रवे) समाप्त होईल. ज्या सभासदाचे नाव कट–ऑफ तारखेला डिपॉजिटरीजंद्वारे परिरक्षीत सभास ्वती (भारतिकार निर्माण क्रिक्त कार्या के स्वार्थिक प्राप्त कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या कार्याच्या विकास विकास कार्याच्या विकास कार्याच कार्याच्या विकास कार्याच्या विकास कार्याच कार्याच्या विकास कार्याच कार् evoting@karvy.com येथे विनंती पाठवूत् यूजा आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. ई-मतदान संबंधीत काही विचारण असल्यास कृपया http://evoting.karvy.com च्या हेल्प आणि एफएक्यू सेक्शनला भेट द्या. मतदानाचा निकाल संबंधीत नेयमांतर्गत विहीत करण्यात आल्यानुसार घोषित करण्यात येईल.

बिर्ला प्रिसीशन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकरित कंपनी सचिव

🚣 ॲक्सिस बँक लि.

ॲक्सिस बँक लि., ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी-१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८

कॉर्पोरेट ऑफिस : ऑक्सस हाऊस, सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेंटर,पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५ नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरीता लिलावाद्वारे विक्री सूचना

दिनांक : ४ सप्टेंबर, २०१९


सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)रुल्स, २००२ मधील रुल ८(६) च्या अटीनुसार स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलावाद्वारे विक्रीची जाहीर सूचना

या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार, जामीनदार यांना विशेषकरुन सूचना देण्यात येते की, पुढे नमूद केलेल्या स्थावर मालमत्ता ज्या सरक्षित धनको (सिक्युअर्ड क्रेडीटर) यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत आहेत आणि अधिकृत अधिकारी यांनी या मालमतांचा प्रत्यक्ष ताबा घेतला असून सुरक्षित धनको याचे अधिकृत अधिकारी यानी १) श्री. सुरेश आर. महाराणा २) सौ. बसती सुरेश आर. म**हाराणा**, यांना **दि. २८/०६/२०१७ रोजी** बजावण्यात आलेल्या मागणी नोटीसीनुसार त्यांच्याकडून बँकेला **येणे असलेली रक्कम** रु. १५,०७,८९१/–(रु. पं**धरा लाख सात हजार आठशे एक्क्याण्णव फक्त**) अधिक त्यावरील **दि. १**५/०६/२०१७ पासूनचे भविष्यातील व्याज आणि आकार वसूल करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मालमत्तेची '**'जसे आहे, जेथे आहे'**' आणि **''जसे आहे, जे आहे''** आणि **''तेथे** जे आहे'' या तत्त्वावर दि. १५/१०/२०१९ रोजी विक्री करण्याचे ठरविले आहे. राखीव किंमत रू. १४.६६,८८०/- (रू. चौदा लाख सहासष्ट हजार आठशे ऐंशी फक्त) आणि बयाणा रक्कम रु. १,४६,६८८/- (रु. एक लाख सेहेचाळीस हजार सहाशे अञ्चयाऐंशी फक्त) आहे.

लिलावाच्या तपशीलासाठी कृपया खालील परिशिष्टाचा सद	र्भ घ्यावा.
-	लिलावाचे परिशिष्ट
मालमत्तेचा तपशील	फ्लॅट नं. २०३, २ रा मजला, 'ए विंग', 'परशुराम रेसिङेन्सी' बिल्डींग, गांव दिहेवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड–४१०२०१ ठाणे महानगरपालिका यांच्या हदीत. फ्लॅटचे चटई क्षेत्रफळ – ३९९.१२ चौ.फू.
माहित असलेला बोजा	अधिकृत अधिकारी यांच्या माहितीनुसार सदर मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. इलेक्ट्रीसिटी, देखभाल कर, इ. देणे असल्यास ते भरावे लागतील.
बोली वाढविण्याची किंमत	रू. २५,०००/– (रु. पंचवीस हजार फक्त) च्या पटीत
मोहोरबंद प्रस्ताव/बयाणा रक्कमेसहीत निविदा सादर करण्याची अंतिम तारीख, वेळ आणि स्थळ	दि. ११/१०/२०१९, दु. ०४.०० पर्यंत, सौ. शिल्पा वाघ, श्री. सतिश सोनार, ऑक्सिस बँक लि., गिगाप्लेक्स, ३रा मजला, मुगलसन रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई-४०० ७०८ येथे
बोली उघडण्याची तारीख व वेळ	दि. १५/१०/२०१९, स. ११.०० वा., ऑक्सस बॅक लि., गिगाप्लेक्स, ३रा मजला, मुगलसन रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई–४०० ७०८ येथे
मालमत्तेची पाहणी	दि. ३०/०९/२०१९ रोजी दु. ३.०० ते ५.०० दरम्यान बँकेचे अधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पूर्वनियोजित भेटीच्या वेळेनुसार.
निविदा/ प्रस्ताव तथा ऑक्शन फॉर्मची किंमत	₹ . २५०∕−
अयशस्वी प्रस्तावकांची बयाणा रक्कम परत करण्याची वेळ	लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत
निश्चित करण्यात आलेल्या उच्चतम प्रस्तावकाकडून २५% रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख (बयाणा रक्कमेसहीत)	प्रस्ताव स्वीकृतीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत
उच्चतम प्रस्तावकाची उर्वरित ७५% रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख	प्रस्ताव/ विक्री निश्चित झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत
	कर्जाचा तपशील
सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) अंतर्गत मागणी नोटीसीची तारीख	
सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) अंतर्गत मागणी नोटीसीची रक्कम (रुपयामध्ये)	दि. २८/०६/२०१७ रोजीच्या १३(२) नोटीसीनुसार रु. १५,०७,८९१/- + दि. १५/०६/२०१७ पासूनचे भविष्यातील व्याज आणि आकार
प्रत्यक्ष ताबा घेतल्याची तारीख	दि. १९/१२/२०१८
ताबा नोटीस प्रसिध्द करण्यात आल्याची तारीख	दि. २१/१२/२०१८
विक्रीच्या नियम व अटीच्या संपूर्ण तपशीलाकरिता कृपया र	नुरक्षित धनकोची वेबसाईट https://www.axisbank.com/auction-reta

पहावी. मालमत्तेच्या पाहणीकरीता किंवा इतर कोणत्याही मदतीकरीता इच्छूक बोलीदाराने बँक अधिकारी **सौ. शिल्पा वाघ** / **श्री. सितश सोनार, श्री. दीपक नाईक** (फोन नं. ०२२–७१३१३४२२/२६/१७/९८१९१६३२१९) यांच्याशी **ॲक्सिस बँक लि., गिगाप्लेक्स, ३रा** मजला, मुगलसन रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई-४०० ७०८ येथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत स. ९.३० ते दु. ४.०० दरम्यान संपर्क साधावा. प्रस्ताव हस्तांतरीत करता येणार नाही.

दिनांक: 0६/0९/२०१९ सही / -स्थळ : ऐरोली, नवी मुंबई अधिकृत अधिकारी



ॲक्सिस बँक लि.. ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी-१ अक्सिस बक लि. टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८ कॉर्पोरेट ऑफिस : ऑक्सस हाऊस, सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेंटर,पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी-४०००२५

नोंदणीकृत कार्यालय : त्रिशल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरीता लिलावाद्वारे विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)रूल्स, २००२ मधील रूल ८(६) च्या अटीनुसार स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलावाद्वारे विक्रीची जाहीर सूचना या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार, जामीनदार आणि गहाणदार यांना विशेषकरुन सूचना देण्यात येते की, पुढे नमूद केलेल्या स्थावर मालमत्ता, ज्या सुरक्षित धनको (सिक्युअर्ड क्रेडीटर) याच्याकडे गहाण/बोज्याअतर्गत असून अधिकृत अधिकारी यानी या मालमत्ताचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. ज्याअर्थी सुरक्षित धनको याचे अधिकृत अधिकारी यानी १) श्री. प्रबीर कुमार पात्रा, २) सौ. सध्या प्रबीर पात्रा, याना दि. २३/०१/२०१७ रोजी मागणी नोटीस दिँली होती की, त्याच्याकडून बँकेला येणे असलेली रक्कम रु. १९,४६,५७३/ – (रु. एकोणीस लाख सेहेचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर फक्त) अधिक दि. १९/०१/२०१७ पासूनचे भविष्यातील व्याज आणि आकार वसूल करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मालमत्तेची ''जसे आहे, जेथे आहे'' आणि ''जसे आहे, जे आहे'' आणि ''तेथे जे आहे' या तत्त्वावर दि. ०७/१०/२०१९ रोजी विक्री करण्याचे ठरविले आहे. राखीव किंमत रु. १५,८८,५००/- (रु. पंधरा लाख अङ्मयाऐंशी हजार पाचशे फक्त) आणि बयाणा रक्कम रु. १,५८,८५०/- (रु. एक लाख अञ्चावन्न हजार आठशे पन्नास फक्त) आहे. कृपया लिलावाच्या तपशीलासाठी खालील परिशिष्टाचा संदर्भ घ्यावा.

लिलावाचे परिशिष्ट		
मालमत्तेचा तपशील	फ्लॅट नं. २९. ३ रा मजला,. 'न्यू विपुल को–ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि.' एनए जिमनीवरील प्लॉट नं. ५ येथे स्थित सर्हें नं. ३२, हिस्सा नं. १/२ (भाग) आणि ४ (भाग) पैकी, गांव विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर उपनिबंधक वसई नं. १/२/३/४/५६ यांच्या अखत्यारीतील फ्लॅटचे बांधकाम क्षेत्रफळ ४८० चौ.फू. म्हणजेंच ४४.६०९ चौ.मी.	
माहित असलेला बोजा	अधिकृत अधिकारी यांच्या माहितीनुसार सदर मालमत्तेवर कोणताही बोजा नाही इलेक्ट्रीसिटी, देखभाल कर, इ. देणे असल्यास ते भरावे लागतील.	
बोली वाढविण्याची किंमत	रू. २५,०००/– (रु. पंचवीस हजार फक्त) च्या पटीत	
मोहोरबंद प्रस्ताव/बयाणा रक्कमेसहीत निविदा सादर करण्याची अंतिम तारीख, वेळ आणि स्थळ	दि. ०३/१०/२०१९, दु. ०४.०० पर्यंत, सौ. शिल्पा वाघ/सतीश सोनार ॲक्सिस बँक लि., गिगाप्लेक्स, ३रा मजला, मुगलसन रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई–४०० ७०८ येथे	
बोली उघडण्याची तारीख व वेळ	दि. ०७/१०/२०१९, दु. ०३.०० पर्यंत, ॲक्सिस बॅक लि., गिगप्लेक्स, ३रा मजला, मुगलसन रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई–४०० ७०८ येथे	
मालमत्तेची पाहणी	दि. २३/०९/२०१९ रोजी दु. ११.३० ते दु. ३.०० पर्यंत बँकेचे अधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पूर्वनियोजित भेटीच्या वेळेनुसार.	
निविदा / प्रस्ताव तथा ऑक्शन फॉर्मची किंमत	ভ. ২ ५०∕ −	
अयशस्वी प्रस्तावकांची बयाणा रक्कम परत करण्याची वेळ	लिलावाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत	
निश्चित करण्यात आलेल्या उद्यतम प्रस्तावकाकडून २५% रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख (बयाणा रक्कमेसहीत)	प्रस्ताव स्वीकृतीनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत	
उच्चतम प्रस्तावकाची उर्वरित ७५% रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख	प्रस्ताव/ विक्री निश्चित झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत	
कर्जाचा तपशील		
सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) अंतर्गत मागणी नोटीसीची तारीख		
सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) अतर्गत मागणी नोटीसीची रक्कम (रुपयामध्ये)	दि. २३/०१/२०१७ च्या १३(२) नोटिसीनुसार रु. १९,४६,५७३/– + दि. १९/०१/२०१७ पासूनचे भविष्यातील व्याज आणि आकार	
प्रत्यक्ष ताबा घेतल्याची तारीख	दि. १५/११/२०१८	
ताबा नोटीस प्रसिध्द करण्यात आल्याची तारीख	दि. १७/११/२०१८	

ाद. १७/ ११/ २०१८ _____ विक्रीच्या नियम व अटीच्या तपशीलाकरिता कृपया सुरक्षित धनकोची वेबसाईट https://www.axisbank.com/auction-retail

मालमत्तेच्या पाहणीकरीता किंवा इतर कोणत्याही मदतीकरीता इच्छुक बोलीदाराने बँक अधिकारी सौ. शिल्पा वाघ/श्री. सतीश सोनार/ श्री. दीपक नाईक (फोन नं. ०२२–७१३१३४२२/२६/१७/९८१९१६३२१९) यांच्याशी **ॲक्सिस बँक लि.,गिगाप्लेक्स, ३रा मजला, मुगलसन रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, नवी मुंबई-४०० ७०८** येथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत स. ९.३० ते द्. ४.०० दरम्यान संपर्क साधावा. प्रस्ताव हस्तांतरीत करता येणार नाही.

दिनाक : ०६/०९/२०१९ अधिकृत अधिकारी

Jaswinder Kaur Missio

Date: 06.09.2019

Notice held

Road the Ai Annua websi

Notice

2013 and as 2015, the Cc 2019

As per and A Depos electro

The de

are as

1. Mer i.e. and

2.

Re and e-v

De

4. The not cas

5. Any sha and

6. Any Mar 400

FINANCIAL EXPRESS

W W TECHNOLOGY HOLDINGS LIMITED

CIN: L67120MH1983PLC029357

Regd. Office: 1st Floor, Nisarg Apartment, Besant Road, Vile Parle (W), Mumbai-400056. Tel.: 022-67147800, Fax: 022-67804766

Email ID: wwtech2013@gmail.com / Website: www.wwtechnology.in NOTICE OF THE 36" ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that

EUTE eq pi mak

take

w isat

best

T.Jsa

H SH

эши

mmc

moo

SHO

nom

par

acyf

nuc

mju

)OS U

SÁE

ctdi

ncip to th

FIOI

COD

Dio

Seo

SUL

pic

Ol

I

pə:

ILG

w

SCE

u

P

u

UE

- The 36th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, September 30, 2019 at 12.30 p.m. at 1th Floor, Nisarg Apartment, Besant Road, Vile Parle (W), Mumbai-400056 to transact the business as set forth in the Notice convening the AGM.
- Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for 2019 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company Depository Participant. The same are also available on the website of the Company at www.wwtechnology.in. For members who have not registered their E-mail IDs with the Company physical copies of the above documents have been sent at their registered address in the permitted mode.
- Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date 23.09.2019 may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system of National Securities Depository Limited ("NSDL") from a place other than venue of the AGM ('remote evoting'). All the members are informed that:
- The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means:
- The remote e-voting shall commence on 27.09.2019, (10:00 a.m.)
- The remote e-voting shall end on 29.09.2019, (5:00 p.m.)
- The cut off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 23.09.2019.
- E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 p.m. on 29.09.2019
- Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut off date i.e 23.09.2019 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote
- Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by NSDL beyond 5:00 p.m. on 29.09.2019 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper;
- viii. The Notice of AGM is available on the Company's website www.wwtechnology.in and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com
- in case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800 22 2990.
- The Register of Members and the share Transfer books of the Company will remain closed on September 22, 2019 to September 30, 2019 for annual closing and determining the entitlement to the shareholders

For W W Technology Holdings Limited

Place: Mumbai Date: 05th September, 2019 Paresh Mulji Kariya Director

SUPRA PACIFIC MANAGEMENT CONSULTANCY LIMITED

Registered Office: 1/203, Vishal Complex, Narsing Lane, Off. S.V. Road, Malad (West), Mumbai - 400 064 CIN No.L74140MH1986PLC039547

Notice of Annual General Meeting, E-voting and **Book Closure**

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the company will be held on Friday, 27th September, 2019 at 10.00a.m. at the Corporate office of the Company at 402,4th Floor, Apollo Complex, R.K. Singh Marg, Andheri (E), Mumbai - 400 069, to transact thebusiness as set out in the notice calling AGM.

The Annual Report including the notice calling AGM has been sent in electronic mode to members whose e-mail IDs are registered with their Depository Participant(s) / Company / R&TA, unless the members have registered their request for a hard copy of the same. Physical copy of the annual report has been sent to those members who have not registered their e-mail IDs with the Company or Depository Participant(s). The Company has already completed the dispatch of annual report including notice calling AGM both physically as

The annual report including the notice calling AGM are also available on the Company's website (www.suprapacific.com). Members may also download Annual Report from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office address of the Company.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from 21st September, 2019 to 27th September, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company

S. E. Railway Tender

e-Tender Notice No. : E-DRM-Engg-ADRA-221-19, Dated: 03.09.2019, 01 (One) no. e-Tenders for P.Way Zonal Works is hereby invited by the DRM (Engg)/Adra, S.E. Railway for and on behalf of the President of India as per undermentioned details: Description of works : O.T. for Misc. P.Way Zonal works for the period from 01.10.2019 to 30.09.2021 under the jurisdiction of Sr. Section Engineer (P.Way)/Bankura. Tender value : 1,40,00,000/-. The closing date and time of e-tenders is on 30.09.2019 at 15.00 hrs. Details of above e-Tenders may please be seen at website www.ireps.gov.in

SPOLLO FINVEST (INDIA) LTD CIN: L51900MH1985PLC036991
REGD OFFICE: Unit No 803, Morya Blue
Moon, 8th Floor, Veera Industrial Estate,
New Link Road, Opp. Laxmi Industrial
Estate, Andheri (West), Mumbai - 400053

NOTICE

NOTICE pursuant to Regulation 29, 47 (1)(a), 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations 2015 and any amendment thereto, is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held at Registered Office of the Company situated at Unit No 803, Morya Blue Moon, 8th Floor Veera Industrial Estate, New Link Road Opp. Laxmi Industrial Estate, Andheri (W) Mumbai - 400053, on Wednesday, 11th day of September, 2019 to consider and approve the Ind AS Un - Audited Financia Results along with Limited Review Report for the Quarter ended 30th June, 2019 along with other routine busin

For Apollo Finvest (India) Limited

Place: Mumbai Date: 05.09.2019

Mikhil Innan Managing Director DIN: 02710749

0 GARNET

GARNET INTERNATIONAL LIMITED

GARNET INTERNATIONAL LIMITED
Regd. Off:- 901, Raheja Chambers,
Free Press Journal Marg, Nariman Point
Mumbai - 400021, Maharashtra
CIN No.: L74110MH1995PLC093448
Tel No.: 91-022-22820714
Email ID: secretarial@gametint.com
Website: www.gametint.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 14th day of September, 2019 inter alia, to consider, approve and take on record Un-Audited Financial Results (Standalone and consolidated) of the Company for the quarter ended 30th June, 2019.

Pursuant to the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, has been already closed by the Company w. e.f 01st July, 2019 for all the Directors and other persons covered under the Code till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock Exchanges.

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.gametint.com and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For GARNET INTERNATIONAL LTD

Ramakant Gagga Managing Directo

IMITED

Testing 8 Solar Powe ndertakin an gov.in

ed

Technical)

com

will be e of the sses as rt of the 36 of the aimafter port for se e-mail strar and rs of the ermitted

t.com. (Listing pers and to 25th and to

tial year retarial

of India. nbers nsacted mg. The han the

200 AM

3 lible for 5. atch of

ob³, may to the and if

Th tailed My i.e.

AGe said

of ebsite

The hopal trai trai the

In c Sha action ww In c rela AGM d.d. id

PL/TED

Form No. URC-2 Advertisement giving notice about registration under Part lof Chapter XXI of the Act [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 andRule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014] 1. Notice is hereby given that in pursuance of subsection (2) of section 366 of the Companies Act, 2013, an anglesticing has been proposed to be made

2013, an application has been proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar of company at 100, Everest, Marine Drive, Mumbai-400002that Good Fettle Co., a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares. 2. The principal objects of the company are as follows: To carry on the business of promoting good health and well-being for people by means of sale of nutritional food products and imparting related knowledge through cafes, packaged meal subscription programs and in such other capacity as may decide from time to time. 3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at Flat No. 10, 2nd Floor, Manoj Kunj, Senapati Bapat Marg, Matunga (W), Mumbai 400016. 4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centreat Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code- 122050, within twenty-onedays from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Name(s) of Applicant 1. Mr. Akhil Mukesh Gupta : Sd/-2.Mr. Ayush Ashok Gupta : Sd/-

Dated this 31st day of August, 2019

Asahi Song

Read. Office: "Asahi House", Thaltej - Shilaj Road, Thaltej email: cs@asahisongwon.com, w

Notice is hereby given that 29th Annual G Company") is scheduled to be held on Friday Management Association, ATIRA Campus, D a.m. to transact the ordinary and special busin

Pursuant to provisions of Section 91 of t Obligations and Disclosure Requirements Transfer Books of the Company will rema September 27, 2019 (both days inclusive) if declared by the members, will be paid w whose name appears:

- in respect of shares held in physical fo Members of the Company on Friday, Se
- in respect of shares held in electronic statements of beneficial ownership furn September 20, 2019.

Electronic copies of the Notice of AGM tog have been sent to the Members, whos Participant(s) and have been dispatched by their e-mail IDs with the Company/Depositor the Company at www.asahisongwon.com.

Members of the Company are hereby in Companies Act, 2013, read with Rule 20 of as amended by the Companies (Managem (Listing Obligations and Disclosure Requiremembers the facility to cast their votes elect through e-voting services provided by Natio to the provisions of the Companies Act, 201

- A person whose name appears in the Re September 20, 2019 only shall be entitle
- The remote e-voting will commence on 2019 (5:00 pm). The remote e-voting sh
- Any person, who acquires shares of the dispatch of the notice of AGM and hold obtain the login ld and password evoting@nsdl.co.in by mentioning their already registered with NSDL for e-votil